

पदोन्नती

लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे
पदोन्नतीने नेमणुका करण्यासंबंधीचे
प्रस्ताव आयोगाकडे संदर्भित करण्या-
संबंधीचे प्रपत्र.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक, क्रमांक-एसआरव्ही-१०८४/३२९७/प्र.क्र.५४/८४/१२,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १५ एप्रिल, १९८६.

शासन परिपत्रक

लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदांवर पदोन्नतीने नियुक्ती करण्याचे अथवा पदोन्नतीसाठी निवडसूची तयार करण्याचे प्रस्ताव मंत्रालयीन विभागाकडून आयोगाकडे सहमतीसाठी पाठविले जातात. आयोगाने शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, अशा प्रस्तावांची छाननी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी माहिती प्रस्तावामध्ये नमूद केली जात नाही. सदर माहिती संबंधित विभागाकडून उपलब्ध करण्यामध्ये कालापव्यय होतो. परिणामी पदोन्नतीने भरावयाच्या रिक्त पदांवर नेमणुका करण्यास विलंब होतो. सदर विलंब कमी करण्यासाठी, आयोगाच्या कक्षेतील पदांवर पदोन्नतीने नियुक्ती करण्याचे अथवा निवडसूची बनविण्याचे प्रस्ताव आयोगाकडे विहित प्रपत्रांमध्ये संदर्भित करण्यात यावेत असे आयोगाच्या विचारविनिमयाने शासनाने आदेश दिले आहेत.

सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, पदोन्नतीने नियुक्ती करण्याचे अथवा निवडसूची बनविण्याचे प्रस्ताव सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात दिलेल्या रकान्यातील माहितीसह आयोगाकडे संदर्भित करण्याचे दक्षता कृपया घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

म. ज. देशमाने

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)

सर्व मंत्रालयीन विभाग (१० प्रती),

सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन क्र.१४,१४-अ,१४-ब,२०,२०-अ,२०-ब,२२,२८,

२८-अ

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-१०८४/
३२९७/प्र.क्र.५४/८४/१२, दिनांक १५ एप्रिल, १९८६ सोबतचे जोडपत्र.

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे संदर्भित करावयाच्या
पदोन्नती किंवा निवडसूची प्रस्तावासंबंधीच्या प्रपत्राचा मसुदा".

- १) विभागाचे नांव :
- २) ज्या पदावर पदोन्नती करावयाची
त्याचा तपशील :
- ३) (अ) पदनाम :
(ब) कोठल्या सेवेत व वर्गात अंतर्भूत :
(क) वेतनश्रेणी :
(ड) भरावयाच्या पदांची संख्या :
(इ) मागासवर्गीयांसाठी आरक्षण
असल्यास त्याबाबत तपशील :
(ई) सेवाप्रवेश नियम विहीत केले
असल्यास त्यांची प्रत सोबत :
पाठविली आहे काय,
- ३) ज्यांना पदोन्नती द्यावयाची प्रस्तावित आहे
ते अधिकारी सेवाप्रवेश नियमातील :
पदोन्नतीच्या अटी पूर्ण करतात काय ?
- ४) विचाराधीन अधिकाऱ्यांचे मूळ गोपनीय
अभिलेख सोबत पाठविले आहेत काय? :
व ते अद्ययावत आहेत काय,
- ५) विचाराधीन अधिकाऱ्यांची ज्येष्ठतासूची
सोबत पाठविली आहे काय, अधिक्रमण
प्रस्तावित असल्यास त्याचे समर्थन सोबत :
पाठविले आहे काय,
- ६) निम्न पद (म्हणजे ज्या पदावर पदोन्नती
देण्यात आली किंवा द्यावयाची आहे,
त्याच्या खालचे पद) आयोगाच्या कक्षेत
असल्यास त्या पदावरील नेमणूकीस
आयोगाने मान्यता दिली होती काय
व केव्हा ?
(आयोगाच्या संबंधित पत्राचा क्रमांक :
व दिनांक शक्य तो नमूद करावा)
- ७) प्रस्तावित निवडसूचीची प्रत सोबत
पाठविली आहे काय,